Email:contact@windsormachines.com Website:www.windsormachines.com CIN:L99999MH1963PLC012642



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Devmilan CHS,

Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) • 400604, Maharashtra, India Ph.: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285

November 15, 2022

The BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: 522029

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C/ 1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: WINDMACHIN

INTIMATION

[Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Dear Sir/ Madam,

In accordance with Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47(3) the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in The Free Press Journal (English) and Navshakti- (Marathi) on Tuesday, November 15, 2022, giving information of the Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2022, which were approved and taken on record by the Board of Directors at its Meeting held on Monday, November 14, 2022.

You are requested to take note of the same and notify your constituents accordingly.

Thanking you,

Yours faithfully, For WINDSOR MACHINES LIMITED

DEEPAK VYAS COMPANY SECRETARY

Encl.: As Above

a) Basic

b) Diluted

II-1

(0.02)

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED REGD. OFFICE: 7,THAKKERS NEAR NEHARU GARDEN NASHIK - 422001 Extract of Standalone Unaudited Financial Results for Half Year Ended 30th Sept, 2022. CIN: L99999MH1968PLC013919

Sr. No.	Particulars	For the Quarter Ended	For the Quarter Ended	For the Half Year Ended	For the Half Year Ended	For the Year Month
		on 30/09/2022 (Unaudited)	on 30/09/2021 (Unaudited)	on 30/09/2022 (Unaudited)	on 30/09/2021 (Unaudited)	on 31/03/2021 (Audited)
1	Total income from operations (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit/(Loss)from ordinary activities after tax		(1.82)	(11.00)	(5.73)	(9.48)
	Net Profit/(Loss)for the period after tax (after Extraordinary Items)	(5.60)	(1.82)	(11.00)	(5.73)	(9.48)
4	Equity Share Capital	158.33	158.33	158.33	158.33	158.33
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		-	-	-	4686.20
6	Earnings Per Share (before extraordinary items) (of 10/- each)					
	Basic	(0.35)	(0.11)	(0.69)	(0.36)	(0.60)
	Diluted	(0.35)	(0.11)	(0.69)	(0.36)	(0.60)
7	Earnings Per Share (after extraordinary items) (of 10/-each)					
	Basic	(0.35)	(0.11)	(0.69)	(0.36)	(0.60)
_	Diluted	(0.35)	(0.11)	(0.69)	(0.36)	(0.60)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange Website: www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors Place : Nashik Dated: 12th November, 2022 DIN-01587854

WESTERN MINISTIL LIMITED

CIN: L28932MH1972PLC015928

REGD OFFICE: Mittal Tower, 'A' Wing, 16th Floor, Nariman Point, Mumbai - 400021 Tel. 022-40750100; Fax: 022-22044801; E-mail: wml.compliance@gmail.com; Web.: www.westernministil.in

EXTRACT STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

				(Rs.	. In Lakhs, ι	ınless other	wise stated
			Audited				
Sr. No	Particulars	G	uarter Ende	ed	Half Yea	Year Ended	
		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.202
1	Total Income from Operations (Net)	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before tax and exceptional items)	(5.01)	(4.37)	(3.41)	(9.38)	(6.01)	(13.21)
3	Net Profit / (Loss) for the period						
	(before tax and after exceptional items)	(5.01)	(4.37)	(3.41)	(9.38)	(6.01)	(13.21)
4	Net Profit / (Loss) for the period						
	(after tax and exceptional items)	(5.01)	(4.37)	(3.41)	(9.38)	(6.01)	(13.21)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period						
	(Comprising profit / (loss) for the period after tax and						
	other comprehensive income after tax)	(5.01)	(4.97)	(3.41)	(9.38)	(6.01)	(13.21)
6	Equity share Capital	215.72	215.72	215.72	215.72	215.72	215.72
	(Face value Rs. 10 per share)						
7	Reserve excluding revaluation reserves as per						
	Balance sheet of previous accounting year.						(632.40)
8	Earning per share (EPS) FV of Rs. 10/- each						` '
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.23)	(0.23)	(0.16)	(0.43)	(0.28)	(0.61)
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.23)	(0.23)	(0.16)	(0.43)	(0.28)	(0.61)
Vot	e: 1	· · · · · · ·	. ,		· · · · /	· · · · · · ·	, , , , , ,

- 1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the exten applicable.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.westernministil.in
- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meeting held on 14 November 2022.

For and on behalf of the Board of Directors For Western Ministil Limited

Date: 14th November, 2022

DIN: 00106727

P. S. Parikh

HINDUSTAN APPLIANCES LIMITED.

REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B , PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565 CIN No. : L18101MH1984PLC034857 LF Mail: info roc7412@gmail.com

CIN NO .: L18101MH1984PLGU34857 E Maii : Info.roc7412@gmail.com (7. in Lakns)												
atement of Standalone and consol	idated unaudi	ted Financia	Results for the	ne quarter/six	months ende	ed 30/09/2022						
articulars	Three months ended on (30/09/2022)	Year to date (30/09/2022)	Three months ended on (30/09/2021)	Three months ended on (30/09/2022)	Year to date (30/09/2022)	Three months ended on (30/09/2021)						
		Standalone			Consolidated							
(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)						
Total income from operations (net)	7.57	15.07	7.50	7.57	15.07	7.50						
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(0.75)	(3.87)	(15.05)	(0.75)	(3.87)	(15.06)						
Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.75)	(3.87)	(15.05)	(0.75)	(3.87)	(15.06)						
Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.75)	(3.87)	(15.05)	(0.75)	(3.88)	(15.06)						
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(0.75)	(3.87)	(15.05)	(0.75)	(3.88)	(15.06)						
Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	998.88	998.88 -	998.88	998.88	998.88 -	998.88						
Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	_	-	-	-	-						
Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic	(0.01)	(0.04)	(0.15)	(0.01)	(0.04)	(0.15) (0.15)						
	(Refer Notes Below) Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations)	atement of Standalone and consolidated unaudir articulars (Refer Notes Below) (Inaudited) Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) Faculty Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (0.01)	atement of Standalone and consolidated unaudited Financial articulars Three months ended on (30/09/2022) Standalone (Refer Notes Below) (Unaudited) Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (0.01) (0.04)	atement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the articulars Three months ended on (30/09/2022) Standalone (Refer Notes Below) (Unaudited) (Unau	atement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the quarter/six articulars Three months ended on (30/09/2022) Standalone	atement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the quarter/six months ended articulars Three months ended on (30/09/2022) Standalone Standalone (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudi						

(b) Diluted NOTE:

PLACE .: MUMBAI

Encl.: As Above

DATED: 14/11/2022

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/six month ended 30.09.2022 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.hindustan-appliances.ir

> FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED KAI PESH RAMESHCHANDRA SHAH

DIRECTOR DIN No. 00294115

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600 Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018.

Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter/Half-Year Ended September 30, 2022

(Rs. In Lakhs, except EPS)

Sr.	PARTICULARS		uarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year Ended	
No		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operation	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
2	Other Income	91.06	3.03	76.56	94.09	79.57	91.29	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	77.64	(13.12)	60.24	64.52	41.98	26.37	
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	77.64	(13.12)	60.24	64.52	41.98	26.37	
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest)	59.57	(13.12)	55.76	46.45	37.50	20.74	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(922.06)	(2641.76)	(675.81)	(3563.83)	3282.99	5639.67	
7	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90	24.90	
8	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	9097.80	
9	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)	23.93	(5.27)	22.39	18.66	15.06	8.33	

Notes:

Place: Mumbai

Date: November 14, 2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter/Half-year ended September 30, 2022 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.sarvamangalmercantile.com)

For Sarvamangal Mercantile Company Limited Rajiv Bafna

(DIN: 01391556)

Retail Assets, Small & Medium Enterprises City Credit Centre, 1st Floor Landmark Building, Opp. Maxus Mall, Bhayander (W), Dist. Thane - 401 101 POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] For Immovable Property

Whereas; The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Securit nterest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on <u>01.11.2019</u> calling upon borrowe to repay the amount as mentioned below within 60 days from the date of receipt of said notice The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken Physica Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him unde Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisatio Enforcement) Rules, 2002, on this **99th day of November of the year 2022**.

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to dea

with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank of India for the below mentioned amount and interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time

available, to redeem the secured	assets.					
Name of Borrower	Property Mortgaged	Outstanding Amount				
Mr. Subhash Raj Pathak (Loan A/c No. 65189376644 / 65192727725 / 65196550127)	Residential Flat No. 006, Ground Floor, Shubh Griha Complex,Village Betalgaon, Boisar - 401203.	Rs. 12,38,006/- with further interest, expenses & other charges etc. thereon				
Date :- 15.11.2022		Authorised Officer				
Place :- Bhayandar		State Bank of India				

FUTURISTIC SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1971PLC015137

Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 Tel.: 022 24476800, Fax: 022 24476999 Fmail: futuristicsecuritieslimited@vahoo.in

Website: www.futuristicsecurities.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter and Half

Year ended September 30, 2022 (Rs. In Lacs) Except EPS)

	`	,	
Particulars	Quarter ended	Half Year Ended	Quarter ended
	September 30, 2022	September 30, 2022	September 30, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	1.77	3.54	1.88
Net Profit for the perriod before tax	-0.50	-0.70	-1.53
Net Profit / (Loss) for the period After tax	-0.50	-0.70	-1.53
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		-50.12	-49.14
Equity Share Capital (face value of Rs.10 each	195.00	195.00	195.00
Earning per share of Rs. 10 each (not annualised)	10.00	10.00	10.00
Basic	-0.03	-0.04	-0.08
diluted	-0.03	-0.04	-0.08

Note:

1) The above Unaudited Quartely Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on November 14, 2022. The Statutory Auditors of the Company have carrried out Limited Review as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board

PRADEEP JATWALA DIRECTOR Date: 14th November, 2022 DIN: 00053991

SERVOTEACH INDUSTRIES LIMITED

Email: Info@servotech-india.com CIN - L28933MH1994PLC081857 ment of Un-audited Standalone Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th September, 2022 (₹ In Lakt Half Year Quarter Quarter Year Ended **PARTICULARS** (Refer Notes Below) 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 31.03.202 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, (2.02)(2.50)(2.46)(8.58)Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items (2.02)(2.50)(2.46)(8.58)Net Profit / (Loss) for the period after Tax (2.02)(2.46)(8.58)(2.50)(after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 422.96 422.96 Equity Share capital 422.96 422.96 Reserve (excluding Revaluation Reserve) as show in the Audited Balance Sheet of Previous Year Earning per share (of Rs. 10/- each)

Regd. Office: 502 Triveni Krupa, Carter Road No.3, Opp. Amabaji Mata Temple, Borivali - East, Mumbai - 400 066.

Note: The above is an extract of the detailed format of 2nd Quarterly and Half Yearly unaudited Financial Result filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the 2nd Quarterly and Half Yearly unaudited Financial Results are available on the website of the Bombay Stock Exchange (URL of the filing - BSE: www.bseindia.com/ Company Website: -www.servotechengg.in.

(0.00)

(0.00)

(0.01)

(for continuing and discontinued operations)-

By order of the Board Servoteach Industries Limited

(0.01)

Radheshyam Lahoti Managing Director-(DIN-00755363) Place : Mumbai Date: 14/11/2022

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED

CIN No .: U51900MH1984PLC034709 | E Mail : info.roc7412@gmail.com Statement of Standalane unguidated Einancial Poculte for the Six Months/quarter ended 30/00/202

P	articulars	Three months ended on (30/09/2022)	Year to date (30/09/2022)	Three month ended on (30/09/2021)
(R	efer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total income from operations (net)	10.88	21.63	10.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.17)	(7.39)	0.29
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.17)	(7.39)	0.29
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.29)	(7.54)	0.27
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1.29)	(7.54)	0.27
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	100.00	100.00	100.00
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	(0.13) (0.13)	(0.75) (0.75)	0.03 0.03

1). The above is an extract of detailed format of quarterly results for the six months/quarter ended 30.09.2022 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.shikharleasingandtrading.in

FOR SHIKHAR LEASING & TRADING LMITED

sd/-VIPUL POPATLAL CHHEDA DIRECTOR DIN No. 00297838

PLACE .: MUMBAI DATED: 14/11/2022

United Interactive Limited

CIN: L72900MH1983PLC030920 Regd. Office: 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400 020

Tel.: 022-22013736; Fax: 022-22884834. E-mail: cs@unitedinteractive.in: Website: www.unitedinteractive.in

Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter/half year ended September 30, 2022

(₹ in Lakhs)

SI.	PARTICULARS		Standa	alone		Consolidated				
No.		Quarter Ended	Quarter Ended	Half Year ended	Year ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year ended	Year ended	
	,		30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)			30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)		
1	Toata income	0.04	-	7.85	15.63	87.95	64.86	213.48	430.57	
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(3.95)	(2.25)	0.24	2.51	(154.19)	14.62	(189.59)	124.12	
3	Total Comprehensive Income for the period	(3.95)	(2.25)	0.24	2.51	584.80	371.43	(10.54)	529.48	
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10	
5	Reserves (Excluding Revaluation Reserves)*	-	-	-	(100.68)	-	-	-	2,771.39	
6	Earning per share (₹) for the period (Face value of ₹ 10/- per share) - Basic & diluted (not Annualised)	(0.22)	(0.12)	0.01	0.14	(4.42)	0.35	(5.48)	3.11	

Note:

- 1. The above is an extracts of the detailed format of Financial Results for the Quarter ended Sept 30, 2022 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.unitedinteractive in)
- 2. The Above results have been prepared in accordance with Ind As prescribed under section 133 of the Companies Act 2013 The Auditor have issued unmodified opinion on the results.

Date: November 14, 2022

Place: Mumbai

For United Interactive Limited Sarayu Somaiya Director (DIN: 00153136)



Partner in Progress

WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON SEPTEMBER 30, 2022

₹ in Lakhs

STANDALONE CONSOLIDATED Preceding sponding Half Year Previous Half Year Previous Particulars ended on 30.09.2022 3 months nded on 3 months ended or ne previous 30.09.2022 30.09.2021 rear ended 30.09.2022 ended on he previou 30.09.2022 30.09.2021 ear ended 30.06.2022 n 30.09.2021 31.03.2022 1 30.09.202° 31.03.2022 Un-Audite Un-Audited Jn-Audited (Un-Audite (Audited) Un-Audited Un-Audited Un-Audited Jn-Audited (Un-Audite (Audited) Total income from operations 8 267.58 5 409.04 8 283.01 13 676.62 12 632.44 33 934.89 9 816.47 5 514.33 8 679.37 15 330.80 13 592.92 37 186.80 Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax) 473.80 (178.55) 713.23 (196.09 351.72 1,110.16 (311.64 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items) 547.81 (196.09) 473.80 351.72 3.65 1,868.68 798.52 (1,110.16) (178.55) (311.64) (1,102.98) 713.23 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) (136.98)338.26 239.30 (11.19)1.377.93 626.99 (1.051.05) (424.06)(1.117.84) 222.48 376.29 (314.11) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other (153.11)231,61 (37.69 (970.19)(170.56)(850.88)449.48 Comprehensive Income (after Tax) 318,26 825.98 (144.21)1,298.64 Equity Share Capital 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 Other Equity 27.654.94 27,122.98 Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discountinued operations) (0.21) 0.37 (0.02) 0.34 Diluted 0.58 (0.21)0.52 0.37 (0.02)2.12 0.97 (1.72)0.34 (1.62)(0.48)(0.65)

Note

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3
- of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016. The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance
- 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types o ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees. a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June
- 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement. b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended Sept 30, 2022

amounting to Rs. 231.81 Lakhs, for six month ended Sept 30,2022 amounting to Rs. 461.10, for financial year ending March 31, 2022 amounting to Rs. 919.67 Lakhs and for financial year ending

- March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakhs. a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing ommercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compe contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended Sept 30, 2022 amounting to Rs. 105.86 Lakhs, for six month ended Sept 30,2022 amounting to Rs. 210.58, for the Financial Year ended March 31, 2022 amounting to Rs. 420.00 Lakhs and for the Financial Year ended March
- 31, 2021 amounting to Rs. 420.00 Lakhs The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/w of the company www.windsormachines.com

Executive Director & CEO (DIN: 09168450)

Place: Ahmedabad Date: November 14, 2022

By Order of the Board For Windsor Machines Limited



Haq, ek behtar zindagi ka.

Corrigendum - Income Distribution Cum Capital Withdrawal

Corrigendum to the Income Distribution Cum Capital Withdrawal Notice Ad published on 12.11.2022 in English (The Financial Express - All edition & Navshakti Marathi - Mumbai edition)

The Withal word should be read as Withdrawal.

This Notice is an integral part of the said publication and should be read in conjunction with the same.

Mumbai - November 14, 2022 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867).

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नों. कार्यालय : प्लॉट क्र. ७५७/७५८, ज्वाला इस्टेट, सोनीवाडी, कोरा केंद्र जवळ, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ **द्. : २८९९३०९२/२८९९०८४१** सीआयएन नं.: एल६५१००एमएच१९९४पीएलसी०७६५३८ ईमेल : cs@vasinfrastructur वेबसाईट : www.vasinfrastructureltd.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
		30-09-7077	३०-०६-२०२२	30-09-2029	30-09-2022	30-09-2029	38-03-2022
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण महसुल	-	-	२१.१४५	_	२१.१४५	२१.१४५
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(१,२९०.३२१)	(३९७.४७६)	(१,०१९.२२३)	(१,६८७.७९७)	(२,०२०.०७६)	(४,८४७.५०८)
	(कर, अपवादात्मक पूर्वी)						
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा)	(१,२९०.३२१)	(३९७.४७६)	(१,०१९.२२३)	(१,६८७.७९७)	(२,०२०.०७६)	(४,८४७.५०८)
	(अपवादात्मक नंतर)						
γ	कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा/(तोटा)	(१,२९०.३२१)	(३९७.४७६)	(१,०१९.२२३)	(१,६८७.७९७)	(२,०२०.०७६)	(४,९१८.५९७)
	(अपवादात्मक नंतर)						
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१,२८५.४७२)	(३८१.४६५)	(१,००२.६०७)	(१,६६६.९३७)	(२,००६.६५०)	(४,८१२.२३७)
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि						
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)						
ξ	समभाग भांडवल	१,५१२.९४०	१,५१२.९४०	१,५१२.९४०	१,५१२.९४०	१,५१२.९४०	१,५१२.९४०
G	इतर इक्विटी		-	-	(१८,२३०.०३३)	(१३,७५७.४८७)	(१६,५६३.०९४)
۷	प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)						
۶.	मूलभुत	(८.५२९)	(२.६२७)	(६.७३७)	(११.१५६)	(१३.३५२)	(३२.५१०)
٦.	सौम्यिकृत	(८.५२९)	(२.६२७)	(६.७३७)	(११.१५६)	(१३.३५२)	(३२.५१०)

- ए) वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण सिमतीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत ते मंजुर केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवर लेखापरीक्षकांचा अहवाल सादर केला आहे.
- बी) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.vasinfrastructureltd.com) वर

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड साठी किर्ती पाडावे - कार्यकारी संचालक ठिकाण : मुंबई दिनांक: १२.११.२०२२ (डीआयएन : ०००५३४४९९७)

Makers Laboratories Limited

Regd. Office: 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 CIN: L24230MH1984PLC033389 Tel: +91 22 28688544; E-mail: investors@makerslabs.com, Website: www.makerslabs.com

Sr.	Particulars		Quarter Ended	ı	Six Monti	Year Ended	
No.		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	2,738.41	2,645.80	3,414.30	5,384.21	7,102.47	12,980.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	41.23	(25.99)	495.09	15.24	987.32	1,568.08
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	41.23	(25.99)	498.78	15.24	991.01	1,568.83
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6.70	(83.06)	356.77	(76.36)	729.35	1,171.7
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.95	(85.69)	378.80	(75.74)	787.87	1,214.9
6	Equity Share Capital	590.04	590.04	491.70	590.04	491.70	491.7
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)						5,466.3
8	Earnings per share of Rs 10/- each (not annualised)						
	Basic & Diluted	(1.00)	(2.82)	3.39	(3.82)	6.94	9.7

1. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and six months ended September 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and six months ended September 30, 2022 are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.makerslabs.com)

_	2. Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows: (Fig. 2)											
	Sr. Partic	culars		Quarter Ended	Six Montl	ns Ended	Year Ended					
	No.		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022 30.09.2021		31.03.2022				
			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
	1 Total I	ncome from operations	1,210.07	980.09	1,573.38	2,190.16	3,059.66	5,325.74				
	2 Profit	before Tax	(82.77)	(223.68)	117.80	(306.45)	152.65	31.32 71.18				
Шſ	3 Profit	after Tax	(71 28)	(227 35)	81.20	(298 63)	110.76	71 18				

By Order of the Board For Makers Laboratories Limited Nilesh Jain

(रु. लाखात)

Wholetime Director (DIN 05263110)

The spirit of Mumbai is now 94 years old!

Place: Mumbai Date: November 14, 2022



www.freepressjournal.in

₹ in lakhs



VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

Registered Office: 202-Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India. Website: www.vibrantglobalgroup.com; (e): investor@vibrantglobalgroup.com; CIN: L65900MH1995PLC093924

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Stanc					dalone			Consolidated						
	Quarter ended		Half Yea	r ended	Year ended		Quarter end	ed	Half Ye	ar ended	Year ended			
Particulars	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	31-Mar-22	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	3-31-2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total Income from Operations	821.37	-347.50	1,392.89	-495.99	4,082.39	6,151.20	6,746.98	4,452.37	7,218.64	10,229.48	14,922.66	28,354.98		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	709 75	-2,066.58	938.68	-1,356.83	3,535.68	5,384.52	621 65	-2,422.53	1,014.02	-1.800.89	3,345.80	5,099.70		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		-2,066.58	938.68	-1,356.83	,	5,364.52	621.65	,			•	5,110.64		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	617.10	-1,941.22	802.63	-1,324.12	3,118.07	4,608.73	578.42	-2,267.05	917.45	-1,688.63	2,967.23	4,670.54		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	612.97	-1,945.35	801.89	-1,332.38	3,116.59	4,624.79	572.54	-2,272.93	918.29	-1,700.38	2,968.92	4,679.64		
Equity Share Capital (Nos. of INR 10 each)	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380	22,907,380		
Earnings Per Share (of INR 10 each) Basic & Diluted	2.68	-8.49	3.50	-5.82	13.61	20.19	2.46	-9.97	4.04	-7.51	13.02	20.28		

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSF Limited under Regulation 33 of SFBI (Listing Obligations and disclosure requirements) Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company

ON REHALF OF BOARD OF DIRECTORS FOR VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

Place : Mumbai Dated: 14 November, 2022

VINOD GARG MANAGING DIRECTOR DIN: 00152665



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON SEPTEMBER 30, 2022

	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED						
Sr. No.		3 months ended on 30.09.2022	30.06.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 30.09.2021	ended on	Half Year ended on 30.09.2021	Previous Accounting Year ended on 31.03.2022	3 months ended on 30.09.2022	3 months ended on 30.06.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 30.09.2021	Half Year ended on 30.09.2022	Half Year ended on 30.09.2021	Previous Accounting Year ended on 31.03.2022
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1.	Total income from operations	8 267.58	5 409.04	8 283.01	13 676.62	12 632.44	33 934.89	9 816.47	5 514.33	8 679.37	15 330.80	13 592.92	37 186.80
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	547.81	(196.09)	473.80	351.72	3.65	1,868.68	798.52	(1,110.16)	(178.55)	(311.64)	(1,102.98)	713.23
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	547.81	(196.09)	473.80	351.72	3.65	1,868.68	798.52	(1,110.16)	(178.55)	(311.64)	(1,102.98)	713.23
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	376.29	(136.98)	338.26	239.30	(11.19)	1,377.93	626.99	(1,051.05)	(314.11)	(424.06)	(1,117.84)	222.48
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	384.72	(153.11)	318.26	231.61	(37.69)	1,341.23	825.98	(970.19)	(170.56)	(144.21)	(850.88)	449.48
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-	-	-	27,654.94	-	-	-	-	-	27,122.98
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discountinued operations)												
	Basic :	0.58	(0.21)	0.52	0.37	(0.02)	2.12	0.97	(1.62)	(0.48)	(0.65)	(1.72)	0.34
	Diluted:	0.58	(0.21)	0.52	0.37	(0.02)	2.12	0.97	(1.62)	(0.48)	(0.65)	(1.72)	0.34

Note:

1. The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022.

ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees.

- 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016. 3. The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of
- 4. a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement. b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended Sept 30, 2022
- amounting to Rs. 231.81 Lakhs, for six month ended Sept 30,2022 amounting to Rs. 461.10, for financial year ending March 31, 2022 amounting to Rs. 919.67 Lakhs and for financial year ending March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakhs.
- 5. a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended Sept 30, 2022 amounting to Rs. 105.86 Lakhs, for six month ended Sept 30, 2022 amounting to Rs. 210.58, for the Financial Year ended March 31, 2022 amounting to Rs. 420.00 Lakhs and for the Financial Year ended March
- 31, 2021 amounting to Rs. 420.00 Lakhs The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com

By Order of the Board For Windsor Machines Limited

Vinay Bansoo Executive Director & CEO (DIN: 09168450)



दी हिंदुस्तान हाऊसिंग कंपनी लिमिटेड

नोंदणी. कार्यालय : बजाज भवन, २ रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दरध्वनी : २२०२ ३६२६/२२८२ ०९४३

सीआयएन: एल४५२००एमएच१९३४पीएलसी००२३४६, वेबसाईट : hhclbajaj.con ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षासाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

ı						(v. mann)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	अर्ध वर्ष
क्र.		३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०७.८२	१३८.९८	१८६.७६	३४६.८०	३१४.२८
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	१००.७४	३२.३५	८२.०२	१३३.०९	११९.५१
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण					
	बाबींपूर्वी)					
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	७६.४७	२७.२३	६१.५४	१०३.७०	८८.८६
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण					
	बाबीनंतर)					
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६४४.०५	(३७५.९८)	४०७.५५	२६८.०७	७७६.१२
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर					
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)					
4	समभाग भांडवल	६.०९	६.०९	६.०९	६.०९	६.०९
ξ	मुलभूत आणि सौम्यिकृत प्रती भाग प्राप्ती (रु. मध्ये)	३१५.९९	११२.५२	२५४.३०	४२८.५१	३६७.१९
	(अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर)					
	(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २५/-)					

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.hhclbajaj.com वर उपलब्ध आहे.

दी हिंदस्तान हाऊसिंग कं. लि. साठी विनोद नेवाटीया

मुंबई : १४ नोव्हेंबर, २०२२

TATA

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, ११०१, पेनिन्सुला बिझनेस पार्क

गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३

कब्जा सचना (स्थावर मिळकतीकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वेसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेल

कोणताही व्यवहार हा खालील उल्लेखित रकमेसह मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि दंड व्याज, प्रभार, खर्च, इ. या रकमेकरिता टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड च्या प्रभाराच्या अधिन राहील.

अ.	कर्ज	कर्जदार/कायदेशीर वारस/	मागणी सूचनेची रक्कम	कब्जाची
क्र.	खाते क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	आणि	तारीख
۶.	६१९९४९६	१ए) श्री शशिकांत एकनाथ अहिरे, १बी) सॅप इलेक्ट्रॉनिक्स मार्फत प्रोपराईटर श्री शशिकांत एकनाथ अहिरे, १सी) प्राजका एस अहिरे, १ए) ते १सी) यांचा पत्ता येथे: पत्तेट क्र. ५०४, साई सुमन बी विंग, रेलायन्स फ्रेशजवळ, टागोर नगर, विक्रोळी पू, मुंबई ४०००८२, २ए) श्री शशिकांत एकनाथ अहिरे, २बी) सॅप इलेक्ट्रॉनिक्स मार्फत प्रोपराईटर श्री शशिकांत एकनाथ अहिरे, २सी) प्राजक्ता एस अहिरे, २ए) ते २सी) यांचा पत्ता येथे: फ्लंट क्र. ५०२, ५वा मजला, बी विंग, साई सुमन सीएचएसएल, विक्रोळी पू, मुंबई ४०००८३,	हजार सातशे अञ्चावीस व शह्याऐंशी पैसे मात्र) २७ फेब्रुवारी २०२० रोजीसप्रमाणे	१० नोव्हेंबर २०२२

मिळकतीचे वर्णन: मिळकत: मुंबई उपनगर जिल्हा, विक्रोळी पूर्व, मुंबई-४०००८३, महाराष्ट्र चा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील विक्रोळी (पू), गाव हरियाली, तालु-कुर्ला येथील साई सुमन को ऑपरेटिव्ह हाऊ सोसायटी लि च्या बी विंगमधील ५वा मजलावरील प्रस्तावित सामान्य क्षेत्र समाविष्टीत मोजमापीत ४२४ चौरस फीट (३९.४० चौ.मी) बाल्कनीचे क्षेत्र समाविष्टीत चटई क्षेत्राचा फ्लॅट क्र.५०३ चे ते सर्व भाग व विभाग.

दिनांकः १५ नोव्हेंबर, २०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ठिकाणः मुंबई, महाराष्ट्र



रिटेल ॲसेट्स सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) -भारतीय स्टेट बैंक State Bank of India मुंबई साऊथ, वोल्टास हाऊस, ए, १ला मजला, डॉ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पू), मुंबई – ४०० ०३३.

(नियम ८(१)) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये मागणी सूचना निर्गमित करून कर्जदार यांना खालील नमूद पुढील व्याजासह सूचनेत नमूद सदर रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ व ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील रोजीस

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खालील नमद रक्कम आणि त्यावरील पढील व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदाराचे नाव १३(२) सूचनेची तारीख/रक्कम		मिळकतींचे वर्णन	कब्जाची दिनांक
श्री. जतिन वल्लभदास	०५.०९.२०२२ रोजीप्रमाणे रु.	गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे	०९.११.२०२२
गांधी	२२,४२,८८०.०० (रुपये बावीस	क्र. १३७ धारक जिमनीवर बांधकामीत गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर	
(कर्ज क्र.	लाख बेचाळीस हजार आठशे ऐंशी	येथे स्थित''सिद्धीविनायक कॉम्पलेक्स'' अशा ज्ञात निवासी इमारतीमधील	
४०६७६७५८१०५)	मात्र)आणि त्यावरील व्याज आणि	मोजमापीत ५३.९९ चौ.मी चटई क्षेत्र, इमारत क्र.२, तळ मजला, सी विंग, निवासी	
	प्रभार	फ्लॅट क्र. ००३.	
श्री. जतिन वल्लभदास	०५.०९.२०२२ रोजीप्रमाणे रु.	गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे	०९.११.२०२२
गांधी	२०,५३,३११.०० (रुपये वीस	क्र. १३७ धारक जिमनीवर बांधकामीत गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर	
(कर्ज क्र.	लाख त्रेप्पन हजार एकशे अकरा	येथे स्थित''सिद्धीविनायक कॉम्पलेक्स'' अशा ज्ञात निवासी इमारतीमधील	
४०६७६७५८०५८)	मात्र)आणि त्यावरील व्याज आणि	मोजमापीत ४९.८१ चौ.मी चटई क्षेत्र, इमारत क्र.२, तळ मजला, डी विंग, निवासी	
	प्रभार	फ्लॅट क्र. ००२.	
श्री. थॉमस जॉनसन	२०.०८.२०२२ रोजीप्रमाणे रु.	गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे	०९.११.२०२२
मुंजे	२२,३४,१६४.०० (रुपये बावीस	क्र. १३७ धारक जिमनीवर बांधकामीत गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर	
(कर्ज क्र.	लाख चौतीस हजार एकशे चौसष्ट	येथे स्थित''सिद्धीविनायक कॉम्पलेक्स'' अशा ज्ञात निवासी इमारतीमधील	
४०५३८८८७१२८)	मात्र)आणि त्यावरील व्याज आणि	मोजमापीत ५३.९९ चौ.मी चटई क्षेत्र, इमारत क्र.२, तळ मजला, डी विंग, निवासी	
	प्रभार	फ्लॅट क्र. ००३.	
श्री. थॉमस जॉनसन	२०.०८.२०२२ रोजीप्रमाणे रु.	गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे	०९.११.२०२२
मुंजे	२७,८८,६५३.०० (रुपये	क्र. १३७ धारक जिमनीवर बांधकामीत गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर	
(कर्ज क्र.	सत्तावीस लाख अठ्ठ्याऐंशी	येथे स्थित''सिद्धीविनायक कॉम्पलेक्स'' अशा ज्ञात निवासी इमारतीमधील	
४०५३८६५०२२३)	हजार सहाशे त्रेपन्न मात्र)आणि	मोजमापीत ५३.९९ चौ.मी चटई क्षेत्र, इमारत क्र.२, तळ मजला, डी विंग, निवासी	
	त्यावरील व्याज आणि प्रभार	फ्लॅट क्र. ००१.	
श्री. गंगा बैद्यनाथ साह्	२९.०७.२०२२ रोजीप्रमाणे रु.	गाव मोरिवली, ग्रीन सिटी कॉम्प्लेक्स जवळ, ग्रीन सिटी रोड, अंबरनाथ पूर्व, ठाणे -	१०.११.२०२२
(गृह कर्ज खाते क्र:	३७,५६,४७८.०० (रुपये सदतीस	४२१५०१ येथील सीटीएस क्र. ९२८८ वर बांधकामित मोजमापित चटई क्षेत्र	
४०२४१८९५६५६	लाख छप्पन हजार चारशे	६०.६२ चौ. मी., राहुल एक्सेलन्स अशा ज्ञात प्रोजेक्टमधील राहुल एक्सेलन्स, विंग	
सुरक्षा कर्ज खाते क्र:	अठ्ठ्यात्तर मात्र)आणि त्यावरील	ए, २रा मजला, फ्लॅट क्र ए-२०१ आणि सदर मिळकत दिनांक २३/०४/२०२१	
४०२४९०८६१४७)	व्याज आणि प्रभार	रोजीच्या विक्री कराराच्या परिशिष्टानुसार सीमाबद्ध आहे.	

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०९/१०-११-२०२२ स्थळ : पडघे, पालघर/अंबरनाथ ठाणे स्टेट बँक ऑफ इंडिय

Date: November 14, 2022

Place: Ahmedabad